

Rajshree Polypack Limited

MFG of Plastic Rigid Sheets & Thermoformed Packaging Products
Regd Office.: Unit No.503-504, Lodha Supremus, Road No. 22, Near New Passport Office, Wagle Estate, Thane (W) - 400604. India.

August 2, 2023

To, Listing Department National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, Plot No. C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051

Symbol and Series:- RPPL/EQ

Dear Sir/Madam,

Sub: Intimation of Newspaper Advertisement- Disclosure under regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI Listing Regulations, we hereby enclose herewith copies of the newspaper advertisement published today i.e., August 2, 2023 in Financial Express – All Editions (English Newspaper) and Lakshadeep - Mumbai Edition (Marathi Newspaper), in respect of the Notice of 12th AGM scheduled to be held on Thursday, August 31, 2023 along with the details of the AGM, record date, details relating to the remote e-voting facility and e-voting at the AGM.

The dispatch of Notice of 12th AGM was completed on Tuesday, August 1, 2023.

The newspaper advertisements may also be accessed on the website of the Company, viz., www.rajshreepolypack.com.

Thanking you.

Yours sincerely, FOR RAJSHREE POLYPACK LIMITED

Mitali Rajendra Shah Company Secretary & Compliance Officer Membership: A48197

Place: Thane Encl: As Above





(Corporate Contracts Department)
The Tata Power Company Limited, Smart Center of Procurement Excellence, 2nd Floor,
Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road Andheri (E), Mumbai 400 059
Maharashtra, India (Board Line: 022-67173917) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING TENDER (NIT) The Tata Power Company Limited invites tender from eligible vendors for the following tender

TATA POWER

package (Two-part Bidding) in Mumbai. (A) Supply 220 kV Potential Transformers with polymer insulator for 125 MVA reactor (3 No. (Tender Ref. no. CC24DDM019)

(B) Outline agreement (Rate Contract) of 02 years for 5S related painting and associated works f
 Mumbai Transmission Division (Tender Ref.No.CC24SVP002)

(C) Corrigendum 1: Design, engineering, manufacture, factory testing, deliver to site, erection, site testing & commissioning of 33 kV Air Insulated Switchgear at Panvel RSS (Package Reference For downloading the Tender documents (Including procedure for participation in tender), please visi Tender section on website https://www.tatapower.com. Last day for paying the tender fees and

submission of authorization letter is 1500 hrs. of 10" August 23. Actual Tendering shall start after that. Further communication shall be with participating bidders only, through Tata power e-tende Also, all future corrigendum's (if any), to the above tender will be informed on website

JTEKT INDIA LIMITED

(CIN - L29113DL1984PLC018415) Read. Office: UGF-6. Indraprakash. 21. Barakhamba Road. New Delhi 110001. Tel. No.: 011-23311924, 23327205 E-mail: investorgrievance@jtekt.co.in; Website: www.jtekt.co.in

Notice for issue of Duplicate Share Certificates

embers of the public are hereby informed that original share certificates, details of which are given hereunder have been reported lost / misplaced and pursuant to the provisions of envestor Education & Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 were transferred to IEPF and now the shareholders have furnished the documents claiming their shares from IEPF

Share	No. of	Distinctive Nos.		Folio	Name of the
Certificate	Shares	From	То	No.	Shareholder
Nos.					
1. 15242 750#		488873444	48874193	010941	Swaran Singh (Deceased)
16000 45856	100* 50*	1599208 5063234	1599307 5063283		Jasbir Kaur (Deceased) Rajinder Singh (Claimant)
2. 15241 750#		48872694	48873443	010940	Swaran Singh (Deceased)
15999 100°		1599108	1599207		Jasbir Kaur (Deceased)
45855	50*	5063184	5063233		Rajinder Singh (Claimant)
	Certificate Nos. 15242 16000 45856 15241 15999	Certificate Nos. Shares 15242 750# 16000 100° 45856 50° 15241 750# 15999 100°	Certificate Nos. Shares From 15242 750# 488873444 16000 100* 1599208 45856 50* 5063234 15241 750# 48872694 15999 100* 1599108	Certificate Nos. Shares 750# From 488873444 To 15242 750# 488873444 48874193 16000 100° 1599208 1599307 45856 50° 5063234 5063283 15241 750# 48872694 48873443 15999 100° 1599108 1599207	Certificate Nos. Shares From To No. 15242 750# 488873444 48874193 010941 16000 45856 100* 50* 1599208 5063234 1599307 5063234 010941 15241 15999 750# 100* 48872694 1599108 48873443 1599207 010940

(Face Value of Rs. 10/- each) # (Face Value of Rs. 2/- each) any person having any objection to the issue of Duplicate Share Certificates may submit

the same in writing with the Company at its Registered Office within 15 days from the date of publication of this Notice. Members of the public are cautioned against dealing in the above mentioned share certificates. For JTEKT India Limited

Saurabh Agrawal Company Secretary Place : Gurugram Date : 01.08.2023


Redington Limited (formerly Redington (India) Limited)

Registered office: Registered office: Block 3, Plathin, Redington Tower, Inner Ring Road, Saraswathy Nagar West, 4th Street, Puzhuthivakkam, Chennai - 600 091 Website: www.redingtongroup.com | Email: investors@redingtongroup.com CIN: L52599TN1961PLC028758

Board No: +91-44-42243353 | Fax No: +91-44-22253799

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter Ended June 30, 2023





Notes

ORIENT

(CK BIRLA GROUP **CEMENT ORIENT CEMENT LIMITED**

CIN No.: L26940OR2011PLC013933 [Regd. Office: Unit VIII, Plot 7, Bhoinagar, Bhubaneswar - 751012 (Odisha)]

Tel: (0674) 2396930, Fax (0674) 2396364, E-mail: investors@orientcement.com Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023

				(< in Lacs)
	0	luarter Ende	d	Year Ended
Particulars	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)	June 30, 2022 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)
Total Income	82,960.35	88,088.03	71,514.96	294,956.60
Net Profit before Tax	5,720.90	9,830.23	5,909.00	19,195.49
Net Profit after Tax	3,703.36	6,737.87	3,741.72	12,281.51
Total Comprehensive Income for the period	3,674.08	6,934.98	3,717.32	12,413.56
(comprising profit for the period after tax and				
other comprehensive income after tax)				
Paid-up Equity Share Capital				
(Face value ₹ 1/- per share)	2,048.69	2,048.69	2,048.69	2,048.69
Other Equity				158,321.48
Earnings Per Share (of ₹ 1/- each) (Not annualised)				·
Basic (in ₹)	1.81	3.29	1.83	5.99
Diluted (in ₹)	1.81	3.29	1.83	5.99
	Total Income Net Profit before Tax Net Profit after Tax Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax) Paid-up Equity Share Capital (Face value ₹ 1/- per share) Other Equity Earnings Per Share (of ₹ 1/- each) (Not annualised) Basic (in ₹)	Particulars June 30, 2023 (Unaudited) Total Income 82,960.35 Net Profit before Tax 5,720.90 Net Profit after Tax 3,703.36 Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax) Paid-up Equity Share Capital (Face value ₹ 1/- per share) Other Equity Earnings Per Share (of ₹ 1/- each) (Not annualised) Basic (in ₹) 1.81	Particulars June 30, 2023 (Unaudited) March 31, 2023 (Audited) Total Income 82,960.35 88,088.03 Net Profit before Tax 5,720.90 9,830.23 Net Profit after Tax 3,703.36 6,737.87 Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax) 6,934.98 Paid-up Equity Share Capital (Face value ₹ 1/- per share) 2,048.69 2,048.69 Other Equity Earnings Per Share (of ₹ 1/- each) (Not annualised) 1.81 3.29	Particulars 30, 2023 (Unaudited) 31, 2023 (Audited) 30, 2022 (Unaudited) Total Income 82,960.35 88,088.03 71,514.96 Net Profit before Tax 5,720.90 9,830.23 5,909.00 Net Profit after Tax 3,703.36 6,737.87 3,741.72 Total Comprehensive Income for the period ofter tax and other comprehensive income after tax and other comprehensive income after tax) 6,934.98 3,717.32 Paid-up Equity Share Capital (Face value ₹ 1/- per share) 2,048.69 2,048.69 2,048.69 Other Equity Earnings Per Share (of ₹ 1/- each) (Not annualised) 1.81 3.29 1.83

Note :-

1. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the financial results for the guarter ended June 30, 2023 are available on the Company's websit www.orientcement.com, BSE website: www.bseindia.com and NSE website: www.nseindia.com.

For and on behalf of the Board of Directors

D. D. Khetrapal

DIN No. 02362633

(Managing Director & CEO)

New Delhi Date: August 01, 2023

BIRLA.A1

RppL







RAJSHREE POLYPACK LIMITED

CIN: L25209MH2011PLC223089 Registered Office: Local Supremy, Unit No 503-504, 5th Floor, Road No. 22, Kishan Nagar, Near New Passport Office, Wagle Estate, Thane West- 400604. India. Tel: +91-22 2581 8200, Fax: +91-22 2581 8250

NOTICE OF THE 12th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

TICE IS HEREBY GIVEN THAT the 12th Annual General Meeting (AGM) of the Company will be Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) on Thursday, August 31, 2023 at 04.00 P.M. (IST) ue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company i.e. Lodha Supremu No 503-504 5th Floor, Road No. 22, Kishan Nagar, Near New Passport Office, Wagle Estate, Thane West -400604. The AGM will be convened in compliance with applicable provisions of the Companies Act. 2013 ('Act') and the Rules made thereunder; provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') and the provisions of General Circula No. 10/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ('MCA' and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by SEBI and other applicable circulars issued by MCA / SEBI (collectively referred to as 'MCA and SEBI Circulars').

In compliance with the above mentioned provisions, Notice of the 12th AGM and the Annual Report has been emailed only to those members whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s) The electronic dispatch of Annual Reports to members has been completed on Tuesday, August 1, 2023.

The Notice of 12th AGM and the Annual Report for the financial year 2022-23 are available on the Company? website www.raishreepolypack.com, website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia com respectively, and on the website of National Securities Depository Ltd. (NSDL) at www.evoting.nsdl.com. nstructions for Remote E-voting and E-voting during AGM

In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Manageme and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendme Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations read with SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD, CIR/P/2020/242 dated 09th December, 2020 relating to 'e-voting Facility Provided by Listed Entities', the Company is pleased to provide its members facility of remote e-voting and e-voting during the AGM. As per SEBI circula no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09th December, 2020 e-voting process will also be enabled for al individual demat account holders, by way of a single login credentials through their demat accounts/website of Depository Participant(s). The Company has engaged the services of NSDL for providing e-voting services Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in the Notice of 12th AGM wil be transacted only through voting by electronic means. The process for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of 12th AGM.

All the Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in Notice of 12th AGN will be transacted through voting by electronic means only.

The remote e-voting period will commence at 9.00 A.M. (IST) on Monday, August 28, 2023 and will end at 5.00 P.M. (IST) on Wednesday, August 30, 2023. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 P.M.

(IST) on Wednesday, August 30, 2023. Once the vote on a resolution is cast by the Member, the member cannot modify it subsequently.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch o Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, August 24, 2023, may obtain the logic ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or ashok.sherugar@linkintime.co.in. However Member is already registered with NSDL for remote e-voting, then the Member may use their existing USER II and Password, and cast their vote.

Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vot through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attenthe AGM, however, they shall not be eligible to vote at the meeting

The procedure for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the notes to the Notice of the 12th . Members, who need assistance for participating in e-AGM through VC, can contact Mr. Anubhav Senior Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or through telephone on the number: 022-4886 7000 or 022-2499 7000. In case of any queries relating to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs for Members and e-voting user manual for members available at the Downloads Section of NSDL e-voting website at https://www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following no.: 022 - 4886 7000 or 022 - 2499 7000 or evoting@nsdl.co.in or may contact Mr. Ashok Sherugar, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400083, Email ID: ashok.sherugar@linkintime.co.in, Telephone No. 022 - 4918 6000.

Procedure to be followed by those members whose e-mail ids are not registered with the depositories fo ord and registration of e-mail ids for e-voting for the resolut Notice:

- a. In case shares are held in physical mode please provide folio no., name of member, scanned copy of th share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy) and AADHAAR (self-attested copy) by email to rnt.helpdesk@linkintime.co.in
- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested copy) and AADHAAF (self-attested copy) to rnt.helpdesk@linkintime.co.in
- $Alternatively\ member\ may\ send\ an\ e-mail\ request\ to\ \underline{evoting@nsdl.co.in}\ for\ obtaining\ User\ ID\ and\ Password\ and\ Password\ and\ Password\ an\ e-mail\ request\ bound\ an\ e-mail\ an\ e-m$ by proving the details mentioned in Point (a) or (b) as the case may be-

Procedure for joining the AGM through VC / OAVM and live webcast of AGM proceedings

Members will be able to attend the AGM through VC / OAVM or view the live webcast of the AGM at https:// www.evoting.nsdl.com by using their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company AGM. The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is mentioned in Notes to the Notice of AGM.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in particula instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

Place: Thane Mitali Raiendra Sha Date: August 1, 2023 Company Secretary & Compliance Office

Banal BENGALURU CO-OP MILK UNION LTD KMF/2023-24/SE0194/Call-2 SHORT TERM TENDER FOR PROVIDING TRANSPORTATION **SERVICE**

For further details Tender documents can be downloaded from the website https://kppp.karnataka.gov.in and for clarification contact Mobile No. 7760966816/8296419683.

1.5	ummarized Standalone Financial Results of the Company is as under:				₹ in Crores				
		Standalone							
SI.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended				
ľ		June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023				
		Unaudited	Audited	Unaudited	Audited				
1.	Revenue from operations	9,705.09	9,711.66	7,611.64	35,341.44				
2.	Profit before tax	245.30	171.99	202.55	1,276.20				
3.	Profit after tax	194.06	124.91	149.85	1,071.88				
2.	The above is an extract of the detailed format of Quarterly /Annual Financi	al Results filed with the S	Stock Exchanges under F	Regulation 33 of the SEB	I (Listing Obligations and				

- Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available in the website of the National Stock Exchange of India Limited (NSE) www.nseindia.com and BSE Limited (BSE) www.bseindia.com and are available in the Company's website www.redingtongroup.com
- 3. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 31, 2023 and August 1, 2023.

Place: Chennai S V Krishnan Date: August 1, 2023 Whole-time Director and Global Chief Financial Officer



H.G. Infra Engineering Limited

CIN: L45201RJ2003PLC018049 Regd. Office: 14, Panchwati Colony, Ratanada, Jodhpur, Rajasthan - 342001 Tel.:0291-2515327 Corp. Office: III Floor, Sheel Mohar Plaza, A-1, Tilak Marg, C-Scheme, Jaipur, Rajasthan - 30200 Tel.:0141-4106040-41, Fax: 0141-4106044 Website: www.hginfra.com, Email: cs@hginfra.com

Extract of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter Ended June 30, 2023

			Stand	alone		, , , , , , , , , , , , , , , , , , ,	Conso		gu. 30 01 L1 0)
		1	Quarter Ende		Year ended	(Quarter Ende		Year ended
		June	March	June	March	June	March	June	March
Sr.	Particulars	30, 2023	31,2023	30, 2022	31, 2023	30, 2023	31,2023	30, 2022	31, 2023
No.	Farticulars	,	(Refer Note 3)	,	(Audited)		(Refer Note 3)		(Audited)
1	Total Income from operations	12,713,41	14.696.20	10.656.80	44.185.36	13,511.58	15,354,33	11.059.02	46,220.08
2	Net Profit / (Loss) for the period	1,602.47	2,004.39	1,312.31	5,687.36	2,027.44	2,307.97	1,482.91	6,634.45
_	(before Tax, Exceptional and/or	1,002.47	2,004.55	1,512.51	3,007.50	2,027.44	2,507.57	1,402.31	0,004.40
	Extraordinary items)								
3	Net Profit / (Loss) for the period	1,602.47	2,004.39	1,312.31	5,687.36	2,027.44	2,307.97	1,482.91	6,634.45
J	before tax (after Exceptional and/or	1,002.47	2,004.00	1,012.01	0,007.00	2,027.44	2,007.07	1,402.01	0,004.40
	Extraordinary items)								
4	Net Profit / (Loss) for the period	1,183.80	1,476.85	976.34	4,213.83	1,503.85	1,709.25	1.094.45	4,931.91
7	after tax (after Exceptional and/or	1,100.00	1,470.00	370.04	4,210.00	1,000.00	1,700.20	1,004.40	4,001.01
	Extraordinary items)								
5	Total Comprehensive Income for the	1,181.05	1,481.84	972.16	4,206.09	1,501.10	1,714,24	1,090.27	4,924.17
	period [comprising Profit/(Loss) for	1,101.00	1,701.04	372.10	7,200.00	1,001.10	1,7 17.24	1,000.27	7,027.17
	the period (after tax) and other								
	Comprehensive Income (after tax)]								
6	Paid up Equity Share Capital	651.71	651.71	651.71	651.71	651.71	651.71	651.71	651.71
•	(Face Value of Rs. 10 per share)	"""	"""		001171] "	001.11	"""	301.71
7	Reserve	15,619.22	14,438.16	11,269.42	14,438.16	17,376.42	15,872.57	12,103.84	15,872.57
	(excluding Revaluation Reserve)	,	,	,2001.12	. 1, 100.10	,00	. 5,5, 2.57	,	. 5,51 2.51
8	Securities Premium Account	2.694.47	2,694,47	2.694.47	2.694.47	2.694.47	2,694,47	2.694.47	2,694.47
9	Net worth	18,965.40	17,784.35	14,615.60	17,784.35	20,722.60	19,218.75	15,450.02	19,218.75
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	970.00	970.00	970.00	970.00	970.00	970.00	970.00	970.00
11	Outstanding Redeemable	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
	Preference Shares								
12	Debt Equity ratio	0.35	0.28	0.31	0.28	1.02	0.99	0.91	0.99
13	Earning Per Equity Share (Face	18.16	22.66	14.98	64.66	23.08	26.23	16.79	75.68
	Value of Rs. 10 per share)								
	Basic & Diluted*								
14		NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
	Debenture Redemption Reserve								
15	Debt Service Coverage Ratio (in times)	3.53	4.47	9.16	4.97	2.79	1.75	5.62	2.81
16	Interest Service Coverage Ratio (in times)	13.00	16.62	21.70	16.15	5.52	7.19	7.38	6.59
17	Current Ratio (in times)	1.58	1.36	1.47	1.36	1.55	1.73	1.95	1.73
18		0.27	0.45	0.32	0.45	0.67	1.40	1.07	1.40
	(in times)								
19	Bad debts to Account receivable ratio	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	0.005
	(in times)								
20	Current Liability Ratio (in times)	0.84	0.84	0.87	0.84	0.71	0.49	0.49	0.49
21	Total debts to Total Assets (in times)	0.18	0.14	0.16	0.14	0.41	0.39	0.38	0.39
22	Debtors Turnover Ratio (in times)	5.83	7.75	5.44	5.60	7.52	8.93	6.71	6.72
23	Inventory Turnover Ratio (in times)	9.73	11.89	10.95	10.23	9.93	11.89	10.95	9.30
24	Operating Margin (%)	16.11%	16.18%	15.25%	16.08%	20.78%	19.34%	18.00%	19.37%
	Net Profit Margin (%)	9.31%	10.05%	9.16%	9.54%	11.13%	11.13%	9.90%	10.67%
	- · · ·								

*Not annualised

Place - Jaipur Date - July 31, 2023

- 1. The above Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter ended June 30, 2023 have been reviewed by Audi Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 31, 2023. As required under Regulations 33 and 57 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Joint Statutory Auditors of the Company have carried o Limited Review of the aforesaid Results.
- The above is an extract of detailed format of financial results filed with stock exchanges under Regulations 33 and 52 of the SEBI (Listin Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financials results are available on Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and also on company's website at www.hginfra.com
- . Figures for the quarter ended March 31, 2023 are balancing figures between audited figure for the full financial year ended on March 31, 2023 and unaudited published year to date figures of nine months ended December 31, 2022 For and on behalf of the Board of Director

Harendra Sing

(Chairman & Managing Director) DIN-00402458



CONTROL PRINT LIMITED

Regd. Office: C-106, Hind Saurashtra Industrial Estate, Andheri-Kurla Road, Marol Naka, Andheri (East), Mumbai 400 059. | W : www.controlprint.com | E-mail: companysecretary@controlprint.com Tel: +91 22 28599065/ 66938900 | CIN: L22219MH1991PLC059800

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

		Standalone				Consolidated				
Sr. No.	Particulars	Quarter Ended Year Ende			Year Ended	Q	Year Ended			
No.	Tanounio	30.06.2023 Unaudited	31.03.2023 Audited	30.06.2022 Unaudited	31.03.2023 Audited	30.06.2023 Unaudited	31.03.2023 Audited	30.06.2022 Unaudited	31.03.2023 Audited	
1	Total Income from Operations (Net)	8,059.86	8,555.60	6,529.68	29,533.95	8,500.45	9,017.33	6,638.15	30,815.16	
2	Net Profit / (Loss) for the period Before Tax									
	(Before Exceptional Items)	1,764.48	1,739.97	1,416.89	6,220.51	1,797.92	1,822.89	1,421.20	6,337.04	
3	Net Profit / (Loss) for the period Before Tax									
	(After Exceptional Items)	1,764.56	1,739.99	1,432.50	6,240.47	1,798.00	1,822.91	1,436.81	6,357.00	
4	Net Profit / (Loss) for the period After Tax									
	(After Exceptional Items)	1,414.37	1,542.90	1,188.19	5,193.38	1,447.93	1,601.02	1,192.50	5,285.17	
5	Total Comprehensive Income for the period									
	[Comprising Profit /(Loss) for the period and Other									
	Comprehensive Income (after tax)]	2,497.98	1,192.96	321.41	5,002.60	2,531.54	1,251.09	325.72	5,094.39	
6	Equity Share Capital	1,633.17	1,633.17	1,633.17	1,633.17	1,633.17	1,633.17	1,633.17	1,633.17	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as									
	shown in the Balance Sheet of previous year)				26,789.89				26,510.81	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)*									
	Basic:	8.66*	9.45*	7.28*	31.80	8.87*	9.80*	7.30*	32.36	
	Diluted :	8.66*	9.45*	7.28*	31.80	8.87*	9.80*	7.30*	32.36	

*Not annualised

Place : Mumbai

Date: July 31, 2023

- The above is an extract of the financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosu Requirement) Regulations, 2015. The full format of the aforesaid financial results are available on the website of the Company at www.controlprint.com and on the website of the BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.
- The above financial results have been reviewed by the Audit committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on July 31, 2023. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of
 - the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable For and on behalf of the Board of Directors

Basant Kabra Managing Directo DIN 00176807

CENTURY ENKA LIMITED CIN: L24304PN1965PLC139075 Regd. Office: Plot No.72 & 72A, MIDC, Bhosari, Pune - 411026. Tel. No.: 020-66127304 • Fax No.: 020-27120113

 $\textbf{Website:} \ www.centuryenka.com \bullet \textbf{Email:} \ cel.investor@adityabirla.com$

NOTICE TO SHAREHOLDERS FOR 57th Annual General Meeting, E-voting and Book Closure Annual General Meeting:

NOTICE is hereby given that the Fifty-Seventh (57th) Annual General Meeting ('AGM') or ('Meeting') of the Shareholders of Century Enka Limited ('the Company') is scheduled to be held on Thursday, 24th August, 2023 at 2:30 P.M. (IST) through Video Conferencing ('VC') facility / Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the businesses set out in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') permitting convening of AGM through VC/OAVM without physical presence at a common venue.

In compliance of the same, the Notice of the 57th AGM and the 57th Annual Report (2nd Integrated Report) for the financial year ended 31st March, 2023 have been dispatched through electronic mode only, to those shareholders whose email IDs are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Pvt. Ltd. and Depositories and the same has been completed on 1st August, 2023. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM and Annual Report have been dispensed with pursuant to relevant MCA Circulars and the SEBI Circulars. The Notice of 57th Annual General Meeting and Annual Report are available on the websites of the Company at https://www.centurvenka.com. National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and stock exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.

E-Voting Information:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing to its shareholders the facility of remote e-voting before the AGM and e-voting during the AGM in respect of the businesses set out in the Notice of the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means

The shareholders are hereby informed that:

- The ordinary and special businesses as set out in the Notice of the AGM may be transacted by electronic voting.
- The remote e-voting facility would be available during the following

Commencement of remote e-voting	From 9:00 a.m. (IST) on Monday, 21 st August, 2023
End of remote e-voting	Upto 5:00 p.m. (IST) on Wednesday, 23^{rd} August, 2023

The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Shareholders will not be allowed to vote electronically beyond the said date and time

- The Shareholders, whose names appear in the Register of Shareholders / Beneficial Owners as on the cut-off date i.e., Thursday, 17th August 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as the facility of e-voting during the AGM.
- The voting rights of the Shareholders shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on cut-off date.
- Any person, who becomes member of the Company after the dispatch of the Notice electronically, and holds the shares as on the cut-off date. may obtain the User ID and password by sending a request at evoting.nsdl.co.in. However, if a member is already registered with NSDL for remote e-voting then can use the existing User ID and password for casting the votes.
- Shareholders who have cast their vote on resolution(s) by remote e-voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution again.
- Shareholders who have not registered their e-mail addresses are requested to register the same with their Depository Participant ('DP'), if shares are held in demat form and with Link Intime India Private Limited if shares are held in physical form
- The detailed instructions for remote e-Voting, e-voting on the day of the AGM and joining the AGM have been provided in the Notice of the AGM.

In case of any queries, the shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022-4886 7000 and **022-2499 7000** or send an email to Mr. Anubhay Saxena. Relationship Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or contact to the Company on Tel. No. 020-66127304 or email-id: cel.investor@adityabirla.com.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 14th August, 2023 to Wednesday, 16th August 2023 (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the financial vear 2022-23

Date: 01.08.2023	Company Secretary
Place: Pune	Rahul Dubey
	For CENTURY ENKA LIMITED
	By order of the Board



रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप

जाहीर सचना

थे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती सुनिता कुमार य दुकान क्र.00५, न्यु मधुबन टॉवर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., साईबाबा नगर, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड सोसायटी लि., साईबाबा नगर, ामरा भाइदर शाड, ामरा ०५ (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ या जागेच्या मालक/ सदस्या होत्या. सदर सदस्याचे दिनांक १३.११.२०२२ रोजी निधन झाले. त्यांचे निधनानंतर त्यांची मुलगी व मुलगा श्रीमती दिग्नी रोहन खजा व श्री. हितेन अर्रायेंद्र कुमार है होधेही कायदेशीर वारसदार, अर्जदार व उपरोक्त सदर सोसायटी च्छुक सदस्या यांनी त्यांचे अन्य इतर कायदेशीर वारसदा अर्थात त्यांचे वडील श्री अरविंद शर्मा व त्यांची बहिए (जनात पाच चल्डा) आप्तर्य साम प्राच्या मुक्त अनुमतीस श्र<mark>ीमती सोनाली भुषिंदर सिंग)</mark> यांच्या मुक्त अनुमतीस मुक्तता करारनामा करुन आणि नोंद क्र.टीएनएन१०-१४१-२०२३ अंतर्गत दिनांक ०३.०१.२०२३ रोजी नोंह दिनांक ३ जानेवारी. २०२३ रोजीचे मक्तात करारनामाऽ रिपांच र जानचार, १८५२ रोजान युक्तात करियानात्रामा कायद्यानुसार मालकीत्व अधिकाराचा दावा केला आहे. खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सदर दुकानमध्ये मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास दावेदार किंवा आक्षेपकर्ता किंवा अन्य वारसदारांकडून दावा किंवा आक्षेप योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत मागवित आहेत. वर विहित कालावधीत कोणताही रावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमाप म्यत सदस्याचे शेअर्स व हित यासह व्यवहार करण्याः माझे अशिला<u>स अधिकार असतील.</u>

ठिकाण: मीरा रोड, ठाणे दिनांक: ०२.०८.२०२३ ाठकाण: सार राह, ठाण विनाक: ०२:०८:२०२३ श्री. एस.जी. पाटील (वकील उच्च न्यायालय), अपुर्वा, दुकान ६, इमारत क्र.बी-११, सेक्टर क्र.७, शांतीनगर, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७.

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील (१) श्री. तबरेझ शेख आणि (२) सबा परवीन असलम साबरी यांना फ्लॅट क्र.७०४, ७वा मजला अपना घर कोहौसोलि., प्लॉट क्र.२८, आरएससी-२. मालवणी बस आगाराच्या मागे. मालवणी मालाड (पश्चिम), मुंबई-४०००९५ ही जागा श्रीमती हसिना निसार दळवी यांच्याकडून खरेर्द करण्याची इच्छा आहे. मळत: सदर खोली भगवान बी. अगरवाल/मित्तल यांना देण्यात आली होती ज्यांनी सदर खोली शेख अत्ताउल्ला हमिट यांच्याकडे विक्री केली आणि सदर **शेख अत्ताउ**ल्ला हमिद यांनी सदर खोली श्रीमती सुमित्रादेवी ए . अगरवाल यांच्याकडे विक्री केली आणि श्रीमर्त समित्रादेवी ए. अगरवाल यांनी सदर खोली श्रीमर्त हसिना निसार दळवी यांच्याकडे विक्री केली असे समजन आले आहे की. मळ वाटपपत्र आणि पवींचे दोन मळ करारनामा अर्थात भगवान बी अगरवाल/मित्तल आणि शेख अत्ताउल्ला हमिद यांच्या दरम्यान झालेला करारनामा आणि शेख अत्ताउल्ला हमिद आणि श्रीमती सुमित्रादेवी ए **अगरवाल** यांच्या दरम्यान झालेला अन्य करारनाम हरवले/गहाळ झाले आहे.

जर कोणासही सदर फ्लॅटचे उपरोक्त मळ वाटपपः आणि पूर्वीचे मूळ करारनामा सापडल्यास किंव काही दाँवा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **०७ दिवसांत** खालील स्वाक्षरीकत ॲडव्होकेट श्री. एन.आर. पांड्ये, भांडारक भवन, कोर्ट लेन, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ येथे कळवावे. अन्यथा असे समजत जाईल की, याबाबत असा कोणताही दावा नार्ह आणि काही दावा असल्यास ते त्याग केले आहे सही /

वकील श्री. एन.आर. पांडे ठिकाणः मुंबई दिनांकः ०२.०८.२०२३

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. हिरेन भरत शाह, र/ठि.: फ्लॅट क्र.सी/जी-१, ळमजला, सी विंग, वालचंद आशिष को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, १५० फीट रोड, ओव्हरब्रीज जबळ. भाईंदर (प.). जिल्हा ठाणे=४०११०१. ते **स्वर्गीय** श्रीमती विमलाबेन रमेशचंट शाह यांचे नात असन सदर फ्लॅट जागेचे त्या संयक्त मालक होत्या, यांचे १५ डिसेंबर, २०१५ रोजी निधन झाले. सर्व अधिभारापासून मुक्त असलेली खालील अनुसुचीत नमुद मालमत्ता विक्री

मयत स्वर्गीय श्रीमती विमलाबेन रमेशचंद्र शाह गंच्या पश्चात पाच कायदेशीर वारसदार **१) श्री**. शरदभाई रमेशचंद्र शाह, वय ७७ वर्षे (मयत मोठा मुलगा), २) श्री. रश्मीकांत रमेशचंद्र शाह, वय ७५ वर्षे (मयत धाकटा मुलगा), ३) श्री. भरत रमेशचंद्र शाह, वय ६९ वर्षे (मयत धाकटा मुलगा), ४) स्वर्गीय श्रीमती सुधाबेन जसवंतलाल शाह, (मयत दिनांक ९.११.१९९३) व स्वर्गीय श्री. जसवंतलाल रतिलाल शाह, मयत दिनांक १२.११.२०१२ (मयत विवाहीत मुलगी व त्यांचे पती), त्यांच्या पश्चात दोन मुले अ) श्री. निलेश जसवंतलाल शाह, वय ५१ वर्षे व ब) श्री. **भावेश जसवंतलाल शाह, वय ५० वर्षे** हे आहेत. सब पाच जण हे हिंदु वारसा कायदा १९२५ नुसार श्रेणी १ कायदेशीर वारसदार आहेत. सर्व पाच जण **श्रीमती** विमलाबेन रमेशचंद शाह यांचे कायदेशीर वारसदा असून त्यांना सदर फ्लॅटमधील त्यांचे शेअर्स व हित वारसाहक्काने घेण्याचे आहेत.

आणि क्षतिपूर्ती करारनामानुसार वर नमुद सर्व पाच कायदेशीर वारसादारांनी शेअर्सचे अन्य तीन संयक्त धारकांच्या नावे अर्थात **१) श्रीमती ज्योत्स्ना शरदभाई** शाह, २) श्रीमती प्रमिलाबेन रश्मीकांत शाह व ३) श्रीमती गिताबेन भरतकमार शाह यांच्या नावे गामायिकपणे सदर फ्लॅटमधील मयत सदस्याचे सदर शेअर्स अर्थात अनुक्रमांक ५११ ते ५२० (दोन्हीसह) धारक रु.५०/- प्रत्येकीचे १० पर्णपणे भरणा केलेल्य शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क ०५२ हस्तांतरणास मान्यत दिली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमनेबाबत वारसाहब शेअर. विक्री. तारण. भाडेपडा. मालकी हक्क. परवाना. बक्षीस. ताबा किंवा अधिभार किंवा इतर प्रकारे कोणतार्ह दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांचे दावा सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे.

मनिष पी. शाह (ॲडव्होकेट)

जी २, ओम आनंद कोहौसोलि., ॲक्सिस बँकेच्या समोर, स्टेशन रोड, भाईंदर (प.), ठाणे-४०११०१.

PUBLIC NOTICE

lotice is hereby given to public at large tha premises bearing Flat No. B/103 Admeasuring 24.13 sq. meters Built-Up area on 1st Floor in the building known as Veena Classic of Modi Park Building No.1 Co-op. HSG. Soc. Ltd., situated at Hemukalani Road No.3, Kandivali (West) Mumbai 400067 along with five fully paid up shares of Rs.50/- each issued under Share Certificate No.051 and bearing distinctive Nos. from 251 to 255 (both inclusive), is to be transferred in the names of my clients Mr. Krishnakumar Tejbahadur Singh & Mr Bishnukumar Teibahadur Singh after their father Late Mr. Tejbahadur Ramazor Singh, expired on 05-08-2022.

All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against the above mentioned property by way of nheritance, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, lease attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be onsidered as waived and/or abandoned

(Mrs. Rashida Y. Laxmidhar) Date: 02/08/2023 Advocate

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की मे सनिता कॉपोरेशन आणि श्रीमती **शांतीदेवी अगरवाल** यांच्या दरम्यान यालेला दिनांक ०४.०९.१९७१ रोजीचा विक्री करारनामा हरवला आहे आणि कफ परेड सुनिता को-ऑप. हौ. सोसायटी लि. यांचे अनुक्रमांक ०६ ते १० असलेले दिनांक १५.०६.७७ रोजीचे मुळ भागप्रमाणपत्र क्र.०२ जे फ्लॅट क्र.२, १ला मजलाबाबत होते ते हरवले आहे. खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे दावा किंवा आक्षेप मागवित आहेत. दावा/आक्षेप असल्यास खालील म्वाक्षरीकर्ता वकिलाकडे आवश्यक ट्रम्तावेजांमह न्यांचे दावा/आक्षेप सदर सचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. विहित कालावधीत दावा प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, प्तर्वसामान्य जनतेकडून सदर फ्लॅट आणि हरवलेले करारनामा/भागप्रमाणपत्रावर कोणताही दावा नाही.

श्री. शैलेश बी. शाह, वकील दकान क्र.१७, तळमजला, निर्मला कोहौसोलि., जे.पी. व सिझर रोडचा कॉर्नर, मेट्रो स्टेशन, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८

मोबा.:९८२०८३८३७३ दिनांक: 0२.0८.२0२३

PUBLIC NOTICE

late SMT. SAVITRI CHATURSINH awan Co-operative Housing Society Ltd nd co-owner of Flat No. B/202, Sheeta awan, Sheetal Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401 107, died intestate on 7/06/2003. The society transfered the ndivided shares and interest in the capital roperty of the society belonging to the eceased in the name of Mr. Chatursinh I deceased in the name of Mr. Chatursinh P. Bajaria, co-owner and husband of the deceased by following the due procedure of Bye-laws of the society. There is no any other legal heir of the deceased except Mr. Chatursinh P. Bajaria and now Mr. Chatursinh P. Bajaria and now Mr. Chatursinh P. Bajaria is sole owner of the said flat. Mr. Chatursinh P. Bajaria has decided to sell the said flat to Mrs. Sunitha Arun Noronha & Mr. Arun Henry Noronha Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for the transfer of the undivided shares and interests in the capital/property in the society belonging to the deceased as well as the sale transaction of the said flat. The claimants/objectors may inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice falling which the sale transaction will be completed and thereafter any claim or objection will not be considered.

K. R. TIWARI (ADVOCATE)

K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane.

(पी.जी. गिरी)

सही / -

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (पूर्वीचे नाव - हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालय : हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, युनिलिव्हर हाऊस, बी.डी. सावंत मार्ग, बकाला, अंघेरी (पुर्व) मुंबई ४०००९९

*** जाहिर सुचना ***

याद्वारे सुचना देण्यात येते कि, खालील उल्लेखित कंपनीचे समभाग (शेअर्स) हरविले किंवा गहाळ झाले आहेत आणि सदर समभाग धारक/अर्जदार यांनी इल्पीकेट समभाग (शेअर्स) प्रमाणपत्र मिळविण्याकरिता कंपनीकडे अर्ज केला आहे. कंपनीने समभागधारक / अर्जदारांना कळविले आहे कि, आय.ई.पी.एफ.(I.E.P.F.) रूल्स्नुसार सदर समभाग (शेअर्स) आय.ई.पी.एफ्. (I.E.P.F.) ला हस्तांतरीत केले आहेत. कोणत्याही व्यक्तिस सदर समभागांच्या संर्दभात दावा असल्यास असा दावा कंपनीकडे त्यांचे नोंदणीकृत कार्यालयात सदर दिनांकापासून १५ दिवसांचे आत दाखल करणे अन्यथा कंपनी पुढील कोणत्याही माहिती शिवाय समभागधारक / अर्जदारांना इप्लीकेट समभाग (शेअर्स) प्रमाणपत्र

समभागधारकाचे नाव	फोलिओ क्रमांक	समभागांची संख्या	प्रमाणपत्र क्रमांक	विशिष्ट संख्या		
पी.जी. गिरी	HLL5054145	1404	5528730	FROM 2402039199	TO 2402037602	

(RPPL

दिनांक : 01/08/2023

राजश्री पॉलिपॅक लिमिटेड

सीआयएन: एल२५२०९एमएच२०११पीएलसी२२३०८९

नोंदणीकृत कार्यालयः लोढा सुप्रीमस, युनिट क्रमांक ५०३–५०४, पवा मजला, रोड क्र. २२, क्रिशन नगर, नवीन पासपोर्ट कार्यालयाजवळ, बागळे इस्टेट, ठाणे पश्चिम– ४००६०४. भारत. **दूर.क्र.ः** +९१–२२ २५८१ ८२००, **फॅक्स क्र.ः**+९१–२२ २५८९ ८२५० **ई–मेल**: cosec@rajshreepolypack.com वेबसाईट: www.rajshreepolypack.com

१२व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-वोटिंग माहितीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की राजश्री पॉलीपॅक लिमिटेड (**'कंपनी'**) ची १२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (**'एजीएम'**) गुरुवार, ३१ ऑगस्ट २०२३ रोजी दु.४.०० वा.(भाप्रवे) व्हिंडिओ कॉन्फरन्स (**'व्हीसी'**) /अन्य दृकश्राव्य माध्यम (**'ओएव्हीएम'**) द्वारे कंपनीच्या नोंदणीकृत जर्यालयात म्हणजेच लोधा सुप्रिमस युनिट क्र.५०३-५०४, ५वा मजला, रोड क्र.२२, किशन नगर, न्यू पासपोर्ट ऑफिस जवळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम-४००६०४ येथे होणार आहे.

जीएम कंपनी कायदा, २०१३ ('अधिनियम') च्या लागू तरतुदी आणि त्याखाली बनवलेल्या नियमांचे पालन करून बोलावली जाईल; सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर्स रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (**'सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'**) आणि सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक २८ डिसेंबर २०२२ च्या सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२२ च्या तरतुदी, भारत सरकार (**'एमसीए'** आणि परिपत्रक क्रमांक. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी सेबी द्वारे जारी केले आणि एमसीए/सेबी द्वारे जारी केलेले इतर लागु परिपत्रक (एकत्रितपणे 'एमसीए आणि सेबी परिपत्रके' म्हणन संदर्भित).

वर नमूद केलेल्या तरतुर्दीचे पालन करून, १२ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल फक्त त्या सदस्यांना ईमेलद्वारे पाठविला गेला आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत. सभासदांना वार्षिक अहवालांचे इलेक्ट्रॉनिक वितरण मंगळवार, १ ऑगस्ट २०२ रोजी पर्ण झाले आहे.

१२ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट www.rajshreepolypack.com, नॅशनत स्टॉक एक्स्चेंजच्या www.nseindia.com या वेबसाइटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सूचना

www.evoting.nsdl.com च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल

। यद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचा, जसे की कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५ आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ४४ द्वारे सुधारित केले आहे. सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/ ोएफडी /सीएमडी /सीआयआर/पी /२०२०/२४२ दि. ९ डिसेंबर २०२० च्या परिपत्रकासह. कंपनीला तिच्या सभासदाना एजीएम दरम्यान रिमो -व्होटिंग आणि ई-व्होटिंगची सविधा देताना आनंद होत आहे. उपरोक्त सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी . २०२०/२४२ दि. ९ डिसेंबर २०२० नुसार, सर्व वैयक्तिक डिमॅट खातेधारकांसाठी, त्यांच्या डिमॅट खात्यांद्वारे/डिपॉझिटरी सहभागींच्या वेबसाइटद्वारे एकल लॉगिन क्रेडेशियलद्वारे ई-मतदान प्रक्रिया देखील सक्षम केली जाईल. कंपनीने नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा ई-व्होटिंग सेवा प्रदान करण्यासाठी (रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएममध्ये ई-व्होटिंग) सेवा प्रदान केल्या आहेत.

सभासदांना याद्वारे सचित केले जाते की १२ व्या एजीएमच्या सचनेमध्ये नमद केल्यानसार सामान्य आणि विशेष व्यवसायावर विचारविमर्श केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे केला जाईल.

रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार. २८ ऑगस्ट. २०२३ रोजी स.९.०० वा.(भाप्रवे) पासन सरू होईल आणि बधवार. ३० ऑगस्ट २०२३ रोजी सायं ५ ००वा (भापवे) रोजी संपेल त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएलदारे अक्षम केले जाईल भासदाने एकदा मत दिले की. त्याला तिला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच गुरुवार २४ ऑगस्ट, २०२३ रोजी शेअर्स धारण करते, ती evoting@nsdl.co.in किंवा ashok.sherugar@linkintime.co.in वर विनंती पाठवन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळव शकते. तथापि. जर एखादा सदस्य आधीच रिमोट ई-वोटिंगकरिता एनएसडीएल कडे नोंदणीकत असेल तर सदस्य त्यांचा विदामान यजर आयडी आणि पासवर्ड वापक शकतो आणि त्यांचे मत देऊ शकतो ।

एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे आपले मत देण्यास पा

रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील, तथापि, ते सभेत मतदान करण्यास पात्र नसतील. र्जीएममध्ये सदस्याद्वारे रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची प्रक्रिया १२ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेली आहे. ज्या सदस्यांना एजीएम मध्ये भाग ण्यासाठी व्हीसी मार्फत मदत हवी आहे, ते श्री अनुभव सक्सेना, एनएसडीएल यांच्याशी evoting@nsdl.co.in वर किंवा ०२२-४८८६ ००० किंवा ०२२-२४९९ ७००० या क्रमांकावर दूरध्वनीद्वारे संपर्क साधू शकतात.

-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाहू शकतात जे एनएसडीएल ई-व्होटिंग वेबसाइटच्या https://www.evoting.nsdl.com येथे डाउनलोड विभागात ग्लब्ध आहेत किंवा खालील क्रमांक ०२२ - ४८८६ ७००० किंवा ०२२ - २४९९ ७०००/ voting@nsdl.co.in वर संपर्क साधा किंवा भी अशोक शेरुगर, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस, मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मंबई-४००८३, ईमेल आयडी: ashok.sherugar@linkintime.co.in, दूरध्वनी क्रमांक ०२२ - ४९१८ ६००० यांच्याशी संपर्क साधू शकता.

ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत आणि एजीएम सूचनेत नमूद केलेल्या ठरावांसाठी ई-व्होटिंगसाठी ई-मेल आयडीची नोंदणी करण्यासाठी अनुसरण करण्याची प्रक्रिया:

- अ) शेअर्स वास्तविक स्वरूपात ठेवल्यास, सदस्यांना फोलिओ क्रमांक, नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पृढे आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आणि आधार (स्व-प्रमाणित) आधार कार्डची स्कॅन केलेली प्रमाणित प्रत) rnt.helpdesk@linkintime.co.in वर ईमेलद्वारे प्रदान करण्याची विनंती केली जाते.
- शेअर्स डिमॅट स्वरूपात ठेवल्यास, सदस्यांना डीपीआयडी- क्लायंट आयडी (१६ अंकी लाभार्थी आयडी + क्लायंट आयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (स्वयं-साक्षांकित प्रत) आणि आधार (स्वयं-साक्षांकित प्रत) rnt.helpdesk@linkintime.co.in वर ईमेलद्वारे प्रदान करण्याची विनंती केली जाते.
- क) वैकल्पिकरित्या, सदस्य बिंदू (अ) किंवा (ब) मध्ये नमूद केलेले तपशील प्रदान करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी evoting@nsdl.co.in वर ई-मेल विनंती पाठव शकतात.

व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये सामील होण्याची प्रक्रिया आणि एजीएम कार्यवाहीचे थेट वेबकास्ट:

दिनांक : १ ऑगस्ट, २०२३

कामदगिरी फॅशन लिमिटेड

CIN:L17120MH1987PLC042424

नोंदणीकृत कार्यालयः सीटीएस क्र. ६२०

व ६३८, तळमजला, ॲडव्हान्स हाऊस, प्लॉट

-एआरके इंडस्ट्रीयल इस्टेट कंपाऊंड, मकवान

रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९.

दूर.:०२२-६९४३३०००,

Website:www.kflindia.com,

E-mail:cs@kflindia.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम

४७ व २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे

की, ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या

तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षात एकमेव

व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व

मान्यता देणे याकरिता बुधवार, ०९ ऑगस्ट

२०२३ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची

सदर सूचना स्टॉक एक्सचेंजच्या

www.bseindia.com वेबसाईटवर आणि

कंपनीच्या <u>www.kflindia.com</u> वेबसाईटवर

कामदगिरी फॅशन लिमिटेडकरित

दीपा तोष्णीवाल

कंपनी सचिव

ए६६०७३

सभा होणार आहे.

उपलब्ध आहे.

02.0८.२०२३

मुंबई

ठिकाण : ठाणे

सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम ला उपस्थित राह शकतील किंवा https://www.evoting.nsdl.com वर एजीएम चे लाइव्ह वेबकास पाइ शकतील. व्हीसी/ओएव्हीएमदारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याची तपशीलवार प्रकिया एजीएमच्या सचनेत टिप नमद केली आहे ामील होण्याच्या सूचना, रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएममध्ये ई-व्होटिंग सुविधेद्वारे मते देण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचावी.

राजश्री पॉलीपॅक लिमिटेडकरिता सही/ मिताली राजेंद्र शहा

(कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी)

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री

बिस्वजीत सबल कोलेय हे फ्लॅट क्र.बी/४०८.

इमारत क्र.४-ए, शास्त्री कृपा कोहौसोलि., चार

बंगला, अंधेरी (प.), मृंबई-४०००५३ या

नोसायटीचे निवासी असून त्यांच्याकडून (१) मे

नाला एन्टरप्रायझेस. भागीदारी संस्था. बिल्डर्स आणि

श्रीमती यास्मिन अलीअकबर रतनशी, खरेदीदार

यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.ए/४०८ करिता मूळ

क्र.३८ जे श्री शास्त्री कृपा कोहौसो. यांच्याद्वारे

माझ्या अशिलाच्या नावे हस्तांतर करण्यात आर्

आहे. ते हरवले आहे. माझ्या अशिलांनी संबंधित

पोलीस ठाणेमध्ये उपरोक्त दस्तावेज हरविल्याची

एन.सी. तक्रार नोंद केली आहे. जर कोणा व्यक्तीस

वर संदर्भीत करारनामा आणि भागप्रमाणपत्र किंवा

फ्लॅट किंवा भागावर विक्री, तारण, न्यास, मालकी

हक, बक्षीस, अधिभार, ताबा, वारसाहक, भाडेपड़ा,

परिरक्षा, कायदेशीर हक किंवा अन्य इतर प्रकारे

कोणताही दावा किंवा हित असल्यास त्यांनी खालील

स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय दुकान क्र.३, ए

विंग, इंदिरा गांधी रहिवासी कोहौँसोलि., ए.के.

मार्ग, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१ (मोबा.

९८२१३०९१२२) येथे सदर सूचना प्रकाशन

(ओ पी तिवारी)

वकील व नोटरी पब्लिब

तारखेपासून **१४ दिवसात** कळवावे.

दिनांक: ०२.०८.२०२३

करारनामा झाला आहे, (२) मुळ भागप्रमाणप

जाहीर सूचना

दिनांक: ०१.०८.२०२३

ठिकाण : मुंबई

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती प्रियंका प्रसाद म्हाम्ब्रे या स्वर्गीय **श्रीमती प्रतिभा प्रभाकर वर्टीकर** यांचे कायदेशी वारसदार आहेत. **श्रीमती प्रतिभा प्रभाक** वर्टीकर या **फ्लॅट क्र.५०८.** ५वा मजला सिद्धीविनायक को-ऑप.हौ. सोसायटी लि. एम.जी. क्रॉस रोड क्र.१. साई नगरजवळ. कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सदस्या/मालक आहेत. ज्यांचे कोणतेही वारसदार न नेमता **१६ ऑगस्ट. २०१४** रोजी निधन झाले.

याद्वारे मयत सदस्याचे संबंधित मालकीत्व व कायदेशीर वारसदार म्हणून काही दावेदारांकडून किंवा अन्य कायदेशीर वारसदारांकडून सदर सूचन प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसात** दावा किंवा आक्षेप मागविण्यात येत आहे.

जर कोणा व्यक्तीस याबाबत विक्री, बक्षीस, अदलाबदल स्वरुपात अधिकार, हक्क किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून **१५** दिवसात माझे कार्यालय पत्ताः दुकान क्र.२, बोरिवली कोर्ट गेट क्र. २ समोर, भाजी मार्केट रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२

येथे कळवावे. सही/ जे. पी. पाल (वकील) ठिकाण: मुंबई दिनांक: 0२.0८.२0२३

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at large that

my client Mr. Mukesh Naraindas Asher ha applied for the transfer of 50% undivided rights in the Flat No.605 admeasuring on 6th Floor in building known as The Chintaman Co-op. HSG. Soc. Ltd., situated at Shanka Lane, Kandivali (West), Mumbai 400 067 along with five fully paid up shares of Rs.50/ each issued under Share Certificate No.79 and bearing distinctive Nos. from 0356 to 0360 (both inclusive), from the name of his father Mr. Naraindas Chandumal Ashar who expired on 17/09/2021, to his name Remaining 50% undivided rights in the above said Flat and the above said Shares

Naraindas Ashar. All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against the above mentioned property by way o inheritance, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shor No.14, Akruti Apartment, Mathuradas Road Kandivali (West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned

are standing in the name of Mrs. Nirmala

(Mrs. Rashida Y. Laxmidhar Date: 02/08/2023 Advocate

PUBLIC NOTICE

hri. PARAG PRAKASH MORE herebake an application for membership of the hree Chintamani 'A' Co-operative Housin ociety Ltd having address at Siddhivinaya farg, Behind Ice factory, Bhayandar (Wist, Thane-401101 and for transfer of share and integers of Shringari Placeth radice 401101and for transfer of share nd interest of Shrimati PRACH PRAKASH MORE Deceased member of the society, in the capital/property of the society.

hrimati PRACHI PRAKASH MORE wa a member of the society holding 5 shares o Rs. fifty each and Flat No. A/106, on Firs Floor, in the building known as the Shre Chintamani 'A' Co-operative Housin, Society Ltd in the society's building Shrimat PRACHI PRAKASH MORE the decease member of the Society died on 1/10/2016, ropy of the death certificate of the sai nember is enclosed.

copy of the death certificate of the said member is enclosed.

The late Shrimati PRACHI PRAKASH MORE the deceased member of the society had nominated me and my father Late Prakash Mulidhar More under Rule 25 of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, My father Late Prakash Mulidhar More who died on 26/04/2015. Parag Prakash More Being the only nominee/Second nominees as per nomination filed with the society by the deceased member, entitled to make an application for membership of the society and for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society to his name. If there is any objection/complaint in respect of this property then it should be submitted within 14 days from the date of publication of the notice, along with the necessary documents, written in the office. Complaints received after the deadline will not be considered. Take note of this concern.

Sd-Ote of this concern.

Oate: 02/08/2023 Sd/
CHAIRMAN / SECRETARY

tamani 'A' Co-operative Housing Society Ltd.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. नितीन दगडु भारसाकडे** हे एच.पी कॉलनीजवळ, आर.सी. मार्ग, गणेश मेडिकलजवळ, भारत नगर, वासीनाका, चेंबूर, मुंबई-४०००७४ येथे गस्तव्यास असून **हिरा ज्वेलर्स,** दुकान क्र.बी-१०८, बी-ई व दुकान क्र.७, अगरवाल नगर, वासीनाका आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००७४ ही जागा असलेले व्यावसायिक दुकान त्यांचे मालक/विक्रेता श्री. पुनमचंत्र शर्मा, र/ठि.: **हिरा ज्वेलर्स**, अगरवाल नगर, वासीनाका, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००७४ यांच्याकडून यवहारानुसार खरेदी करीत आहेत.

जर कोणा व्यक्तीस. कायदेशीर वारसदार. सर्वसामान्य जनतेस सदर दकानावर वारसाहक्क. मत्यपत्र, हस्तांतर तारण, विक्री, भाडेपट्टा, मालकी हक्क, न्यास, परिरक्षा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित, शेअर, लाभ असल्यास काही आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सूचना प्रकाश-तारखेपासून **१५ दिवसांत** कागदोपत्री पुराव्यांसह पोहोच पावतीने राज पोस्टाने कळवावे. अन्यथा प्राप्त दावे सर्व उद्देशाकरिता त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि नंतर कोणत्याही स्थितीत विचारात घेतले जाणार नाही आणि तद्नंतर माझे अशील सदर दकान खरेदी करण्याची प्रक्रिया करतील आणि विक्रेत्यांसह संबंधित उपनिबंधक

ठिकाण: मुंबई विजु एम. खितान वकील उच्च न्यायालय दिनांक: ०२.०८.२०२३

जाहिर सूचना

ही जाहिर सूचना श्री. हसन मेहबूब अली, मुंबई यांनी जारी केली आहे ज्यांना ती येथे समस्यांशी संबंधित असेल. श्री. हसन मेहबूब अली यांच्याकडे फ्लॅट क्रमांक ६०८, ए-विंग हरिओम साईकृपा (बोरिवली) एस.आर.ए., को-ऑपरेटिव्ह हौ. सो. लि., एम.जी. रोड, बोरिवली पूर्व मुंबई-४०००६६ हे क्षेत्रफळ सुमारे २२५ चौरस फूट (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) आहे हे पूर्णपणे तांब्यात आहे. खान अफझल याकुब यांनी दिलेल्या पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे श्री. हसन मेहबूब अली, जे या फ्लॅटचा पूर्ण मालक असल्याच दावा करत आहे, त्याच्याकडे विक्री करार/डीडमध्ये प्रवेश करण्याचे अधिकार आहेत. श्री. हसन मेहबूब अली सदर मालकाच्या शीर्षकाची आणि अधिकारांची छाननी करत आहेत आणि त्या फ्लॅटच्या संदर्भात विक्री करार/डीड करू इच्छित आहेत.

सदर फ्लॅटच्या संदर्भात कोणताही दावा, हक्क किंवा हितसंबंध असलेली कोणतीही व्यक्ती, संस्था किंव संघटना, या सूचनेच्या १४ दिवसांच्या आत अशा सर्व आवश्यक कागदपत्रांसह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर आणि अशा व्यक्तीचा त्या फ्लॅटवर दावा सांगू शकतात. त्यानंतर लक्षात घ्या, मी कोणत्याही ग्रव्याचा विचार करणार नाही आणि तो माझ्यावर बंधनकारक राहणार नाही आणि त्यानंतर मी पॉवर ऑप ॲटर्नीच्या आधारे विक्री करार /डीड करू

दिनांक : ०२.०८.२०२३ सही/ बोरिवली पूर्व मुंबई-४०००६६. श्री. हसन मेहबूब अली ६०८, ए-विंग हरिओम साईकृपा (बोरिवली) एस.आर.ए. को-ऑपरेटिव्ह हौ. सो. लि., एम.जी. रोड, बोरिवली पूर्व मुंबई-४०००६६

ARROW GREENTECH LTD.

ॲरो ग्रीनटेक लिमिटेड

सीआयएन: L21010MH1992PLC069281 नोंदणीकृत कार्यालय: १/एफ, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३.

दर.: ०२२ - ४९७४ ३७५८. ई-मेल: contact@arrowgreentech.com सूचना

कंपनीच्या समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये (आयईपीएफ) प्राधिकाऱ्यांच्या डीमॅट खात्यामध्ये स्थानांतरण

कंपनी कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद १२४ (६) च्या तरत्दी सहवाचन तिवणकदार शिक्षण व सरक्षण निधी प्राधिकारी (लेखा, लेखापरीक्षण, स्थानातरण) परतावा) नियम, २०१६ (नियम) यांच्या तरतुदी, वेळोवेळी सुधारित यांच्या अनुपलनांतर्गत लागोपाठ सात वर्षे वा त्याहुन अधिक कालावधीकरिता दावारहित राहिलेल्या व सातत्याने अप्रदानित राहिलेल्या लाभांशासंदर्भातील सर्व शेअर्सचे कंपनीद्वारे गृंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ)मध्ये स्थानांतरण करणे अनिवार्य आहे.

सदर नियमांतर्गत वित्तीय वर्ष २०१५-१६ करिता घोषित अंतरिम लाभांश जो सात वर्षे कालावधीकरिता अप्रदानित राहिलेला आहे तो तसेच संबंधित शेअर्स हे दि. ०३.११.२०२३ रोजी आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे वळते करण्यात यावयाचे आहेत.

कंपनीना ज्यांचे शेअर्म आयर्रपीएफ पाधिकाऱ्यांच्या दीमॅट खात्यामध्ये स्थानांतरित करण्यात यावयाचे आहेत अशा भारतात राहत असलेल्या संबंधित भागधारकांना व्यक्तिगत पत्रव्यवहार पाठवलेला आहे. कंपनीने ज्यांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकाऱ्यांच्या नावे स्थानांतरित करण्यात यावयाचे आहेत असा भागधारकांचा तपशील आपली वेबसाइट www.arrowgreentech.com वरही अपलोड केला आहे.

संबंधित भागधारकांनी कृपया आयईपीएफ प्राधिकाऱ्यांच्या नावे त्यांची लाभांश रक्कम शेअर्स यांचे स्थानांतरण टाळण्याकरिता दि. ०३.११.२०२३ रोजी वा तत्पर्वीपर्यंत वित्तीय वर्ष २०१५-१६ करिता घोषित अंतरिम लाभांशाचा दावा करावा.

पुढे, भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकाऱ्यांच्याखात्यात वळते झालेले शेअर्स व त्यांच्या लाभांशासंदर्भात कंपनीविरोधात कोणताही दावा करता येणार नाही. आयर्डपीएफ प्राधिकाऱ्यांकडे लाभांश व शेअर्सच्या स्थानांतरणापश्चात भागधारव सदर नियमांतर्गत विहित प्रक्रियेनुसार विहित प्रारूपातून आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे अर्ज

वरील प्रकरणी भागधारकांना काही शंका असल्यास त्यांनी कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट्स-लिंक इनटाइम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, युनिट : ॲरो ग्रीनटेक लिमि टेंड, १/एफ, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५३, दूर. क्र. ०२२-४९७४ ३७५८, ई-मेल : poonam@arrowgreentech. <u>com</u> येथे संपर्क साधावा. ॲरो ग्रीनटेक लिमिटेड करिता

सही/-पनम बन्सल कंपनी सचिव

नवी मुंबई महानगरपालिका

शहर अभियंता विभाग

निविदा स्चना क्र./श.अ/का.अ.(ऐरोली)/164/2023-24

कामाचे नाव:- ऐरोली विभागातील से.3 येथे स्मंगल सोसायटी ते सौ.मिनाताई ठाकरे रस्त्यापर्यंत 500 मी.मी. व्यासाची मलनि:सारण वाहिनी टाकणे.

अंदाजपत्रकिय रक्कम रू. :- 67,23,308/-

निविदा प्स्तिका ई-टैंडरिंग (E-Tendering) संगणकप्रणालीच्या https://nmmc.etenders.in या संकेतस्थळावर व नम्मपाच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक- 02/ 08 /2023 रोजी प्राप्त होतील. निविदेचे सादरीकरण https://nmmc.etenders.in या संकेतस्थळावर Online करण्याचे आहे. ई-निविदा ई-टेंडरिंग (E-संकेतस्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क नंबर वर संपर्क करावे

कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे.

सही /-(संजय गो. देसाई)

जाक-नमंमपा/जसं/जाहिरात/501/2023

MUDRA FINANCIAL SERVICES LIMITED

Regd. Office: 3rd Floor, Vaastu Darshan, 'B' Wing, Azad Road, Andheri (East) Mumbai - 400 069 Phone: 022-6191 9293

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

otice is hereby given that

The 29th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Monday 28th August, 2023 at 01:00 P.M (IST) at 3rd Floor, Vaastu Darshan, "B" Wing, Azad Road, Andre (East), Mumbai – 400 069 to transact the businesses as set forth in the Notice of the Meeting dated

their registered address in the permitted mode.

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e.

Tuesday, 22nd August, 2023, may cast their vote electronically on the business as set forth in the

Notice of the AGM through the electronic voting system of the National Securities Depository Limited (NSDL), from a place other than the venue of the AGM ('remote e-voting'). All the members are

informed that:
The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic

The remote e-voting shall confirmence on 24th August, 2023 (5.00 P.M. IST);
The remote e-Voting shall end on 27th August, 2023 (5.00 P.M. IST);
The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 22nd

E-voting shall not be allowed beyond 5.00 P.M. (IST) on 27th August, 2023;

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date, i.e. 22nd August, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a

person is already registered with NSDL for e-voting, then the existing user ID and password can b used for casting vote; Members may note that: a) The remote e-Voting module will be disabled by NSDL beyond 5:00 P.M IST on 27th August, 2023 and once the vote on a resolution is cast by a member, he/she shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting through ballot paper will be made available at the AGM for members present at the meeting; o) The members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their

viii. The Notice of AGM is available on the Company's website www.mudrafinancial.in;

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from

For Mudra Financial Services Limited

Faiyaz Chaudhary Company Secretary cum Compliance

Place: Mumbai Date: 1st August, 2023

SUNSHIELD CHEMICALS LTD

सनशिल्ड केमिकल्स लिमिटेड कॉर्पोरेट ओळेख क्रमांक: एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०४१६१२

वेबसाईट: www.sunshieldchemicals.com

2023 रोजी स 99 00वा भाषवे एजीएम सचनेत नमट विषयावर वि

परिपत्रकांच्या पूर्ततेनुसार वार्षिक अहवाल २०२२-२३ व एजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी आणि ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहेत त्यांना **सोमवार, ३१ जुलै, २०२३** रोजी ई–मेल पाठविण्यात आले आहेत. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या <u>www.sunshieldchemicals.com</u> ्रे वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटक सुध्दा उपलब्ध आहे.

रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारप सभेवरील सचिवप्रमाण (एसएस–२) नुसार कंपनीने त्यांच्या सदस्यांना रिमोट ई–वोटिंग सुविधेमार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता रिमोट ई–वोटिंग विद्यत मतदान प्रणाली वापरून सदस्यांना मत देण्याची सुविधा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेंड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे.

रजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही. रिमोट ई-वोटिंग कालावधी **सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल**

आणि गरुवार. २४ ऑगस्ट. २०२३ रोजी साय.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. तद्नंतर गतदानाकरिता एनएसडीएलदारे ई–वोटिंग बंद केली जाईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होऊन रिमोट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास टोल

फ्री क्र.०२२-४८८६७००० व ०२२-२४९९७००० वर संपर्क करावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवावी.

अमित कमार्श

कंपनी सचिव

दिनांक: ०१ ऑगस्ट, २०२३

JIK Industries Limited

 $\label{localization} \textbf{CIN:L65990MH1990PLC056475} \mid \textbf{Address:} \ Pada \ \text{no.} \ 3, \ Balkum, \ Thane \ (west), \ Thane- \ 400608. \\ \textbf{Tel No}: \ +91-22-25426356, \ \textbf{Email id:-} \ cosec@jik.co.in, \ \textbf{website:-} \ http://www.jik.co.in/ \\ \end{cases}$

Ex	tract of Un-Audited Standalone and Consolidated Fina	ncial Resul	ts for the qu	arter ended	30 June 20	23	Rs. in La	khs (except earn	ings per share		
			Stand	lalone			Consolidated				
Sr.	Particulars	C	Quarter Ende	:d	Year Ended	-	Quarter Ende	:d	Year Ended		
No.	i uniodiais	30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23	30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23		
		(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)		
1	INCOME										
a.	Revenue from operation	8.08	23.55	0.77	50.10	8.08	23.55	0.77	50.10		
b.	Other Income		58.47	-	67.55	-	59.03	-	68.11		
	Total Income	8.08	82.02	0.77	117.65	8.08	82.58	0.77	118.21		
2	Expenses										
	Other Expenses	5.49			97.62	5.94	77.13	6.85			
	Total Expenses	11.48	66.77	9.11	116.53	11.93	90.08	15.25	159.33		
3	Profit/Loss Before Exceptional Iteams and tax(1-2)	(3.40)	15.25	(8.34)	1.12	(3.85)	(7.50)	(14.48)	(41.12)		
	Exceptional Iteams										
4	Profit/(Loss)before tax	(3.40)	15.25	(8.34)	1.12	(3.85)	(7.50)	(14.48)	(41.12)		
	Tax Expense										
	Current Tax			-		-	-				
	Deferred Tax										
6	Net Profit/(Loss) after tax(4-5)	(3.40)	15.25	(8.34)	1.12	(3.85)	(7.50)	(14.48)	(41.12)		
7	Other Comprehensive Income										
	Items that will not be reclassified into Profit or Loss	-	3.38	-	3.38	-	3.38	-	3.38		
8	Total Comprehensive Income for the year (after tax) $(5+6)$				4.50	(3.85)	(4.12)	(14.48)			
9	Paid-up Equity Share Capital (Face Value of Re. 10/- each)	7,264.10	7,264.10	7,264.10	7,264.10	7,264.10	7,264.10	7,264.10	7,264.10		
10	Earnings per Equity Share (of Rs. 10/- each)										
	Basic	(0.005)	0.02	(0.01)	0.002	(0.005)	(0.01)	(0.02)	(0.06)		
	Diluted	(0.005)	0.02	(0.01)	0.002	(0.005)	(0.01)	(0.02)	(0.06)		

ठिकाण: मंबई

33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e https://www.bseindia.com/. Sd/- Rajendra G. Parikh

Executive Chairman & CEO - DIN: 00496747

Tendering) प्रक्रियेतील कोणत्याही तांत्रिक अडचणींसाठी

शहर अभियंता नवी मुंबई महानगरपालिका

Corporate Identification Number (CIN): L65999MH1994PLC079222

E-mail: mudrafinancial.1994@gmail.com, Website: http://www.mudrafinancial.in NOTICE OF THE 29TH ANNUAL GENERAL MEETING,

Electronic Copies of the Notice of the AGM and the Annual Report for fiscal 2022-23 have been sen to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company, at www.mudrafinancial.in. The Notice of the AGM and the Annual Report for fiscal 2022-23 has been sent to all other members at

The remote e-Voting shall commence on 24th August, 2023 (9:00 A.M. IST);

vote again; and d) Only persons whose names are recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to vote using the remote e-Voting facility or at the AGM using ballot paper;

In case of queries related to e-Voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-Voting user Manual available in the 'Downloads' section of NSDL's website: https://www.evoting.nsdl.co.in.

Tuesday, 22nd August, 2023 to Monday, 28th August, 2023 (both days inclusive) for the purpose of

M. No. A-68253

नोंदणीकृत कार्यालयः १५०१-ए, युनिव्हर्सल मॅजेस्टीक, पी.एल. लोखंडे मार्ग, आरबीक इंटरनॅशनल स्कूलच्या मागे, चेंबूर-पश्चिम, मुंबई-४०००४३. | दूर:२५५५०१२६, ई-मेल: investorservices@sunshieldchemicals.com |

३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २५** व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) / अन्य दकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) सहकार मंत्रालयाचे (एमसीए वेतरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, १९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, २०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२-२/ पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी, २०२३ मार्फत होणार आहे.

कंपनी कायदा २०१३च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम सुधारित अधिनियम २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स)

ज्या सदस्यांची नावे नोंद दिनांक **शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३ रोजी** ठेवीदाराद्वारे तयार केलेल्या सदस्य नोंद पुस्तकात किंवा लामार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना रिमोट ई–वोटिंग किंवा एजीएममध्ये विद्युत स्वरुपाने मतदान करता येईल. रिमोट ई–वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यास

सनशिल्ड केमिकल्स लिमिटेडकरित

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone & Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation Date: 31/07/2023